

January 18, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: - ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532794

Kind Attn.

: Corporate Relationship Department

Subject

: Newspaper Publication of 'Information regarding conduct of Postal Ballot'

Reference

: Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

In terms of the requirements of the applicable guideline(s) / circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and other authorities, as applicable, the Company has duly given a Public Notice by way of newspaper advertisement inter-alia specifying that the voting on the proposed Postal Ballot process of the Company shall be done through Remote E-Voting mechanism (electronic means) and has also informed the process of registration of the email addresses by the shareholders, who have not registered their e-mail addresses earlier, along with other requirements given under the applicable circular(s) issued by authorities in this regard.

The Company has duly published the aforesaid Public Notice by way of newspaper publication in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi, on January 18, 2025.

In this regard, pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Listing Regulations, please find enclosed copies of the above stated Newspaper publication. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you

Yours Truly,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava

Company Secretary & Compliance Office

Membership No. A18577

Encl. as above

Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-9, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000 Regd. Office: 135, Continental Building. 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra, India | Phone: +91-22-71055001

Website: www.zeemedia.in | Email: zmcl@izeemedia.com | CIN: L92100MH1999PLC121506

TTI ENTERPRISE LIMITED

CIN: L67120WB1981PLC033771 Office No. 822, 8th Floor, 4, Synagogue Street, Kolkata - 700001 Email: tti1711@gmail.com, Phone: +91 33 2210 9197, Web: ttienterprise.net

	Extract of Standaione Unaudited Financial Result for the Quarter Ended 31st December, 2024 (< in Lakins)					
		Standalone				
SI. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter Ended 30-09-2024 (Unaudited)	Period Ended 31-12-2024 (Unaudited)	Period Ended 31-12-2023 (Unaudited)	Year Ended 31-03-2024 (Audited)
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items#)	72.00 63.87	71.94 63.60	214.93 184.24	226.35 (32.50)	297.76 28.63
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	63.87	63.60	184.24	(32.50)	28.63
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	63.87	63.60	184.21	(32.52)	22.64
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	63.87	63.60	184.21	(32.52)	22.64
6 7	Equity Share Capital (FV ₹10/- per Share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of	2540.44	2540.44	2540.44	2540.44	2540.44 -
8	previous year Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic : Diluted :	0.25	0.25	0.73	(32.52)	0.09

1. The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies Act (Indian Accounting Standards) Rules, 2016 Companies Act 2013 ('the Act' read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in the companies and the contract of the contract of

India. 2. In compliance with Regulation 33 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a limited review of Financial Results for the Quarter Ended 31st December, 2024 has been carried out by the Statutory Auditors.

3. The Unaudited Financial Results for the Quarter and period ended 31st December, 2024 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on 16.01.2025 and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on that date.

4. The Company has One Segment only viz. Investment and Loan activities. Thus Segment reporting

5. Provisions for Taxation and any other provision if required will be made at the end of the year.

6. The said Financial Result is also being made available on the website of the Company For and on behalf of the Board For TTI Enterprise Limited SABU THOMAS Managing Director DIN: 08224794

Place: Kolkata Dated: 16.01.2025

E-AUCTION NOTICE FOR SALVAGE SALE

Offers are invited for copper, ıminium, resin, etc. belonging to M/s. Pnk Pipe Products Pvt Ltd,

Ibrahimpatnam Ibrahimpatnam on as is where is basis with all its defects. E-auction for the same will be held on Dt. 30/01/2025 by E-auctioneer MATEXNET on their website http://www.matexnet.com

For further details and participating in e-auction, please log on to website or call Mr. S. Narayanaswamy, Mob: **9849777236**, Email: narayanaswamy@matexnet.com

Mr. Raghava of PNK Pipe Products Pvt Ltd Mob: 8886273402 Email: pnkpipeproducts@yahoo.co.in

NOTICE **UNIVERSAL CABLES LTD**

SATNA MADHYA SATNA, MADHYA PRADESH - 485005 Notice is hereby given that Share Certificate Nos. 208283 - 208339 for 2685 Ordinary Share bearing Folio No 0001857 and distinctive Nos. 11088831 to 11091515 of Universal Cables Limited, standing registered in the names of Mudumble Padmanabhan, Mudumbl Padmanabhan Siddharth and Veena Siddharth, have been los and that the application for the issue of duplicat to the **Company**, **Universal Cables Limited**Any person who has/have any claim in respect of
the said share certificates should lodge such claim with the Company, Universal Cables Limited, at its registered office at the address, P.O. Birla Vikas, Satna, MP - 485005, within one month from the date of this announcement. The Public are date of this announcement. The Public are cautioned against dealing in anyway with thes

Name and address of Applicants Nirvana Apartments, Unit A-3, 2nd floor, 101, Richmond Road, Bangalore 560025.

Vinyl Chemicals (India) Limited

CIN: L24100MH1986PLC039837 Regd. Office: 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel: 22822708/69829000 E-mail: cs.vinylchemicals@pidlite.com Website: www.vinylchemicals.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31.12.2024

raiticulais	I OI LIIE QUA	arter eriaea	I OI UIE MILIE	nonu is enueu
	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income	14,939	15,967	45,719	43,146
Profit/(loss) for the period before tax	661	936	2,029	1,933
Profit/(loss) for the period after tax	501	693	1,506	1,431
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	501	692	1,503	1,429
Equity Share Capital (Face value of share: ₹ 1)	183	183	183	183
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
Earnings per share of ₹ 1 each in ₹: Basic Diluted	@ 2.74 @ 2.74	@ 3.79 @ 3.79	@ 8.21 @ 8.21	@ 7.82 @ 7.82

@ For the period only and not annualised

The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The



Dated: 17th January, 2025

vedanta malco energy

MALCO ENERGY LIMITED

CIN: U31300MH2001PLC428719 Registered Office: C-103, Atul Projects, Corporate Avenue, New Link Road, Chakala, Andheri (E), Chakala MIDC,

Mumbai - 400093, Maharashtra, India; Phone: 022 6643 4500 | Email: comp.sect@vedanta.co.in COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/MB/171/2024

IN THE MATTER OF THE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN VEDANTA LIMITED ("DEMERGED COMPANY") AND VEDANTA ALUMINIUM METAL LIMITED ("RESULTING COMPANY 1") AND TALWANDI SABO POWER LIMITED ("RESULTING COMPANY 2") AND MALCO ENERGY LIMITED ("RESULTING COMPANY 3") AND VEDANTA BASE METALS LIMITED ("RESULTING COMPANY 4") AND VEDANTA IRON AND STEEL LIMITED ("RESULTING COMPANY 5") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS UNDER SECTIONS 230-232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 ("SCHEME").*

*Subsequent to the NCLT Order dated November 21, 2024, the board of directors of the Demerged Company, Resulting Company 1, Resulting Company 2, Resulting Company 3, Resulting Company 4 and Resulting Company 5 have, by way of their resolutions dated December 20, 2024, December 23, 2024 and December 23, 2024 respectively, decided to not proceed with implementation of Part V (Demerger and Vesting of the Base Metals Undertaking) of the Scheme and have approved the updated Scheme of Arrangement, between the Demerged Company and Resulting Company 1 and Resulting Company 2 and Resulting Company 3 and Resulting Company 5 and their respective shareholders and creditors.

Malco Energy Limited, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at C-103 Atul Projects, Corporate Avenue New Link Road Chakala Andheri (E), Chakala MIDC, Mumbai - 400093, Maharashtra, India

... Resulting Company 3

Notice and advertisement of notice of the meetings of Secured Creditors and **Unsecured Creditors of Resulting Company 3**

Notice is hereby given that by an order dated November 21, 2024 ("Tribunal Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal") has directed meetings to be held of the Secured Creditors and Unsecured Creditors of Malco Energy Limited ("Resulting Company 3"), for the purpose of their considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed Scheme of Arrangement between Vedanta Limited ("Demerged Company") and Vedanta Aluminium Metal Limited ("Resulting Company 1") and Talwandi Sabo Power Limited ("Resulting Company 2") and Resulting Company 3 and Vedanta Base Metals Limited ("VBML") and Vedanta Iron and Steel Limited ("Resulting Company 4") and their respective shareholders and creditors pursuant to the provisions of Sections 230-232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") ("Original Scheme").

Subsequent to the Tribunal Order, pursuant to paragraphs 44, 46 and 51 of the Original Scheme, the Board of Directors ("Board") of the Demerged Company, VBML and the Resulting Companies, have by way of their resolutions dated December 20, 2024, December 23, 2024 and December 23, 2024 respectively, decided to not proceed with implementation of Part V (Demerger and Vesting of the Base Metals Undertaking) of the Original Scheme. Accordingly, the Board of the Demerged Company, VBML and the Resulting Companies have approved the updated scheme between the Demerged Company, Resulting Company 1, Resulting Company 2, Resulting Company 3 and Resulting Company 4 ("Scheme"

In pursuance of the Tribunal Order and as directed therein and in compliance with the applicable provisions of the Act and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, further notice is hereby given that meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of Resulting Company 3 will be held through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") as under

	• ()	, ,	
Sr. No.	Meeting of	Day and Date of Meetings	Time of Meetings
1.	Secured Creditors	Tuesday, February 18, 2025	3:00 pm (IST)
2.	Unsecured Creditors	Tuesday, February 18, 2025	4:00 pm (IST)

Notice of the aforesaid meetings, along with the accompanying documents (including the Scheme), have been sent through electronic mail to those Secured Creditors and Unsecured Creditors whose email addresses are registered with the Resulting Company 3 / Depositories / Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Kfin Technologies Limited (formerly known as KFin Technologies Private Limited) ("Kfin").

A copy of the Scheme, statement under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA Rules") along with annexures and accompanying documents are placed on the website of the Demerged Company and can be accessed at: www.vedantalimited.com; and the website of National Securities Depository Limited ("NSDL") viz. www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Resulting Company 3 to provide e-voting and other facilities for the Meetings. All the documents referred to in the accompanying Statement, shall be available for inspection through electronic mode during the proceedings of the Meetings. Secured Creditors/Unsecured Creditors seeking to inspect copies of the said documents may send an email at compliance.officer@vedanta.co.in. If so desired, any person may obtain a physical copy of the Notice and the accompanying documents, i.e., Scheme, the statement under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the CAA Rules, 2016 etc., free of charge. A written request in this regard, may be addressed at compliance.officer@vedanta.co.in.

The Tribunal has appointed Mr. Dindayal Jalan, Independent Director of the Demerged Company as the Chairperson for the meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Resulting Company 3, Mr. Upendra Shukla (FCS Membership No.: 2727, COP No.: 1654), Practicing Company Secretary shall act as the scrutinizer of the aforesaid meetings. The above mentioned Scheme, if approved by the Secured Creditors and Unsecured Creditors at their respective meetings, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary.

Persons entitled to attend and vote at the aforesaid meetings may vote through remote e-voting to cast their respective votes prior to the date of the meeting or vote through e-voting at the respective meetings by following the instructions given in the Notice. Since the meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors are being held through VC / OAVM, physical attendance of the Secured Creditors and Unsecured Creditors has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Secured Creditors and Unsecured Creditors will not be available for the respective meetings.

The details of Cut-off Date for e-voting and the time period for the remote e-voting of the aforesaid meetings are as under:

Secured Creditors Meeting	
Cut-off Date for e-voting	Monday, September 30, 2024
Remote e-voting start date and time	Thursday, February 13, 2025; 09:00 am IST
Remote e-voting end date and time	Monday, February 17, 2025; 05:00 pm IST
Unsecured Creditors Meeting	
Cut-off Date for e-voting	Monday, September 30, 2024
Remote e-voting start date and time	Thursday, February 13, 2025; 09:00 am IST
Remote e-voting end date and time	Monday, February 17, 2025; 05:00 pm IST

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.

Secured Creditors / Unsecured Creditors attending the meeting who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the meetings by following the instructions given in the notice. Secured Creditors / Unsecured Creditors who have cast their vote(s) by remote e-voting will be entitled to attend the meeting but shall not be entitled to cast vote(s)

A Secured Creditor whose name appears in the list of Secured Creditors of the Resulting Company 3 as on the Cut-off Date i.e., Monday, September 30, 2024 only shall be entitled to exercise its voting rights on the resolution proposed in the notice and attend the meeting of Secured Creditors. Voting rights of a Secured Creditor shall be in proportion to the outstanding amount due by the Resulting Company 3 as on Monday, September 30, 2024.

An Unsecured Creditor whose name appears in the list of Unsecured Creditors of the Resulting Company 3 as on the Cut-off Date, i.e., Monday, September 30, 2024 only shall be entitled to exercise its voting rights on the resolution proposed in the notice and attend the meeting of Unsecured Creditors. Voting rights of an Unsecured Creditor shall be in proportion to the outstanding amount due by the Resulting Company 3 as on Monday, September 30, 2024.

Secured Creditors and Unsecured Creditors seeking any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the aforesaid meetings, are requested to write to the Resulting Company 3 on or before Friday, February 07, 2025 through email on compliance.officer@vedanta.co.in.

Secured Creditors / Unsecured Creditors are requested to note the following contact details for addressing e-voting related queries / grievances, if any:

Ms. Pallavi Mhatre, Senior Manager

NSDL, 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051, Maharashtra E-mail id: evoting@nsdl.com; Contact no. 022 - 4886 7000

> Mr. Dindaval Jalan Independent Director of the Demerged Company DIN: 00006882

Particulars

full Unaudited Financial Results are available on the Websites of BSE Ltd. www.bseindia.com and Nationa Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com and on the Company's Website www.vinvlchemicals.com The same can also be accessed by scanning the QR code given below



M.B. PAREKH Chairman & Managing Director (DIN: 00180955)

(₹ In lakhs)

For the Quarter ended For the Nine Months ended

Al Assets Holding Limited

CIN - U74999DL2018GOI328865 Statement of Unaudited Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2024

(₹ in million FY ended For the quarter ended **Particulars** June 30, 2024 March 31, 2024 June 30, 2023 March 31, 2024 1 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, (1,140.72)6,363.20 (2.490.51 1,086.67 Exceptional items Net Profit / (Loss) for the period before Tax (1,140.72) 6,363.20 (2,490.51 1,086.67 (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after Tax (2,490.51 4,847.11 (1.140.72)10,123,64 (after Exceptional items) Total Comprehensive Income for the period (1,140.72) (2,490.51 4,847.11 10.123.64 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (Face value of 6.29.654.50 6.29,654.50 6.26.654.50 6,29,654.50 Rs. 10 each) (6,19,503.89) 7 Reserves (excluding Revaluation Reserve) (6,20,644.62) (6,19,503.89) (6,26,841.50 8 Net Worth (6+7) 9,009.88 10.150.61 (187.00 10.150.61 9 Paid up Debt Capital /Outstanding Debt 1,49,850.00 1,49,850.00 1,49,850.00 1,49,850.00 10 Debt Equity Ratio (9/8) 16.63 14.76 (801.34) 14.76 11 | Earnings Per Share – not annualised (EPS) Basic Earnings Per Equity Share (Rs.) (0.02)0.16 (0.04)0.08 Diluted Earnings Per Equity Share (Rs.) (0.02)0.16 (0.04)0.08 12 Debenture Redemption Reserve

1 DSCR = Profit before finance costs and tax / (Interest expenses + Principal of long term loan repayment) 2 ISCR = Profit before finance costs and tax / Interest expenses

13 Debt Service Coverage Ratio (DSCR) 1

14 Interest Service Coverage Ratio (ISCR) 2

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 2024 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of quarterly financial results is available on the website: of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and the listed entity at www.aiahl.in.

0.01

- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bomba Stock Exchange and can be accessed at www.bseindia.com and www.aiahl.in
- The Audit Committee of the Company has reviewed the financial results in a meeting held on 17th Jan 2025 and the same have been subsequently approved by the Board of Directors at a meeting held on 17th January, 2025. The financial results have been reviewed by the Independent Firm of Chartered Accountants as required under Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fifth dment) Regulations, 2021 and have issued the review report which has been suitably addressed.

For and on behalf of the Board of Directors Asangba Chuba Ao

0.00

0.10

0.08

1.10

(₹ in million

0.06

Place: New Delhi Date: 17.01.2025 **Chairman and Managing Director** DIN: 8086220

Al Assets Holding Limited CIN - U74999DL2018GOI328865

Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter/half year ended September 30, 2024

Particulars For the quarter ended Year To Date FY ended September 30, 2023 September 30, 2023 March 31, 2024 June 30, 2024 30, 2024 30, 2024 1 Total Income from Operations 1,086.67 (1,140.72) (140.54 (2,631.05) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) 1,172.12 (140.54) 1,086.67 (1,140.72) 31.42 (2,631.05) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) (140.54) 4,847.11 1,172,12 (1.140.72) 31.42 (2.631.05) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items) 4,847.11 Total Comprehensive Income for the 1,172,12 (1,140,72) (140.54) 31.42 (2.631.05) period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other mprehensive Income (after tax)] 6,30,225.90 6,29,654.50 6,29,654.50 Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each) (6.19.472.49) (6.19.472.49) 6.26.982.03) (6.19.503.89 Reserves (excluding Revaluation Reserve) 9,009.88 10,150.61 8 | Net Worth (6+7) (327.53)(327.53)Paid up Debt Capital /Outstanding 1,49,850.00 .49.850.0 1.49.850.00 1.49.850.00 1,49,850.00 Debt 10 Debt Equity Ratio (9/8) 13.94 16.63 (457.51) (457.51) Earnings Per Share - not annualised Basic Earnings Per Equity Share 0.02 (0.02) 0.00 0.00 (0.04)0.08 Diluted Earnings Per Equity Share 0.00 0.00 0.08 0.02 (0.02)(0.04) 12 Debenture Redemption Reserve 13 Debt Service Coverage Ratio (DSCR) 1 0.03 0.01 0.03 0.02 erest Service Coverage Ratio 0.95 (ISCR) 2

DSCR = Profit before finance costs and tax / (Interest expenses + Principal of long term loan repayment) 2 ISCR = Profit before finance costs and tax / Interest expenses

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter/half year ended 30th September 2024 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of quarterly financial results is available or the websites of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and the listed entity at www.aiahl.in
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed at www.bseindia.com and www.aiahl.in.
- The Audit Committee has reviewed the financial results and the same have been subsequently approved by the Board of Director at their respective meetings held on 17th January 2025. The financial results have been reviewed by the Independent Firm of Chartered Accountants as required under Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations 2015 as modified by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fifth Amendment) Regulations, 2021 and have issued the review report which has been suitably addressed.

For and on behalf of the Board of Directors Asangba Chuba Ao

Place: New Delhi Date: 17.01.2025 **Chairman and Managing Director** DIN: 8086220

ZEEMEDIA

ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, - 400018, Maharashtra Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida - 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.com CIN: L92100MH1999PLC121506

Website: www.zeemedia.in, Tel: 0120-2511064-73 **INFORMATION REGARDING POSTAL BALLOT**

Pursuant to Section(s) 108 and 110 and all other applicable provisions f any, of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with applicable guidelines/circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Zee Media Corporation Limited (the 'Company') proposes to seek consent of the Members by way of Postal Ballot process / Voting by Electronics means ('Remote E-Voting'), to transact the businesses set out in the Postal Ballot Notice ('Notice'), which will be sent to the members in due course only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company or RTA or Depository's Participant(s)

The Notice along with the Explanatory statement will also be available on the website of Company at www.zeemedia.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at www evoting risdl com

The Company will provide facility to its Members to exercise their right to vote by electronic means only. The manner, instructions & other information relating to Remote E-Voting process (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through Remote E-Voting), will form part of the Postal Ballot Notice.

To enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice could not be dispatched, the Company has made an arrangements with their Registrar and Transfer Agents of the Company for registration of e-mail addresses in terms of relevant circulars. The process for registration of e-mail addresses is as under:-

For Temporary Registration:

Pursuant to relevant Circulars the shareholders including physical shareholders who have not registered their email address and in consequence the Notice could not be serviced to them, may temporarily get their e-mail address registered with the Company's Registrar and Transfer Agents viz. MUFG Intime India Private Limited by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html and thereafter following the registration process as guided therein. Post successful registration of the e-mail address, the shareholder would get the soft copy of the Notice and procedure for Remote E-Voting along with User ID and password to enable Remote E-Voting. In case of queries relating to the registration of E-mail addresses, shareholders, may write to rnt.helpdesk@linkintime.co.in and for e-voting related gueries they may write to National Securities Depository Limited ('NSDL') at evoting@nsdl.co.in.

(ii) For Permanent Registration /updation for Demat Shareholders:

- a) For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company are requested to register/update their email addresses by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite documents to MUFG Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in.
- b) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DPs) by following the procedures prescribed by the DPs.

By order of the Board For Zee Media Corporation Limited Raniit Srivastava

Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date: January 17, 2025 Membership No. A18577



CARRIER AIRCONDITIONING & REFRIGERATION LIMITED

CIN: U74999HR1992FLC036104 Registered Office: Narsingpur, Kherki Daula Post, Delhi – Jaipur Highway, Gurugram - 122004, Haryana, India E-mail: secretarial@carrier.com; Website: www.carrierindia.com Tel: +91-0124 4825500

NOTICE (FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY)
NOTICE FOR TRANSFER OF UNPAID / UNCLAIMED DIVIDEND AND CORRESPONDING EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(5) and 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules. 2016 "Rules"), as amended from time to time. Please note that the due date for transfer of unpaid / unclaimed interim dividend for the Financial Year 2017-18 which has been lying in the Unpaid Dividend Account of the Company for 7 consecutive years, to EPF is 19th April, 2025 and all shares in respect of which dividend remains unpaid / unclaimed for 7 consecutive years, shall also be transferred to IEPF.

Adhering to the requirements of the Rules, the required communication in this regard is being sent by the Company to the concerned shareholders. The Company has also uploaded full details of such shareholders and their folio number or DP ID – Client Id on its website at https://www.carrierindia.com under the "Investor" section ("Company's Website"). Shareholders are requested to verify the details of unpaid / unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF.

The concerned shareholders are requested to claim the unpaid / unclaimed dividend by sending a written application with (a) copy of PAN Card (b) a cancelled cheque of registered bank account and (c) the original un-encashed dividend warrant or a duly filled in indemnity bond available on the Company's Website and send it to the Registrar and Transfer Agents ("RTA") of the Company i.e. Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot No. NH-2, C-1 Block, LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi — 110058; Email id: delhi@linkintime.co.in; Website: https://www.linkintime.co.in/on or before 18th April, 2025.

In case the dividends are not claimed by the said date, necessary steps will be initiated by the Company to transfer such unpaid / unclaimed dividend and corresponding shares to IEPF as per the procedure stipulated in the Rules.

The concerned Shareholders whose shares are in physical form, and which are liable to be transferred to the IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. Upon issue of the duplicate share certificate(s), the original share certificate(s) which is/are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable as per the Rules. After the issue of duplicate share certificate(s), the Company shall inform the Depository by way of Corporate Action to credit the shares into demat form and transfer in favour of IEPF. For the shares which are held in demat form, the Company will process the transfer of shares through Depositories by way of Corporate Action in favour of

Please note that once the dividend and the corresponding shares are credited to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid / unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. It may also be noted that all subsequent corporate benefits such as Bonus Shares, Dividend etc. that may accrue in relation to the above shares will also be credited to the IEPF Account.

Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all the benefits accruing on such shares, if any, after following the procedure prescribed in the Rules and making separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 which is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. The shareholders may also approach the Company for necessary guidance in this regard.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's RTA having the details as mentioned above or contact the Nodal Officer of the Company at Tel: +91-0124 4825500 or write an email at: secretarial@carrier.com.

By Order of the Board For Carrier Airconditioning &Refrigeration Limited

Ekta

Date: 17th January, 2025 Place: Gurugram

Company Secretary

Dated: Saturday, January 18, 2025

Chairman appointed by the Tribunal for the meetings of Secured Creditors and Unsecured Creditors of the Resulting Company 3

अस्वीकृती

जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथि दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणाव नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. : दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ATUL KUMAR DATTATRAY VYAWAHARE TO ATUL DATTATRAY VYAWAHARI AS PER DOCUMENTS. CL- 001 I HAVE CHANGED MY NAME FROM ANGEL JENITA JOEL SAMUEL NADAR TO ANGEL JENITHA AS PER

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM BHAMA RAMCHANDRA KAD TO ARCHANA GORAKSHANATH DAUNDKAR AS PER DOCUMENTS.

I ANISH KUMAR MISHRA, CHANGE NAME TO ANISH MISHRA. PER AADHAR CARD NO 425915070607. CL- 279 I HAVE CHANGED MY NAME FROM KARTIKA MANISH SHAH TO KARTIKA

NITAL SHAH AS PER GAZETTE NO: (M-24311213). CL- 301 I, VISHAL SURYAVANSHI HAVE CHANGED MY SON NAME FROM ABHAS SURYAVANSHI TO AABHAS

DATED- 15.01.2025. CL- 310 I, ANANTHAM SIVALINGAM HAS CHANGED MY TO ANAND SIVALINGAM

VIDE AADHAR CARD. CL- 401 SARIKA SUNIL MASDEKAR T0 SUNII MASDEKAR SANIKA PER DECLARATION CL- 501

I HAVE CHANGED MY NAME FROM MEGA KUNAL MADHANI TO AJAY DHAWAN AS PER MEGA AADHAAR CARD. CL- 601 I SUVARNA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF EX. SERVICEMAN NO 2799456X, RANK- EX. L/NAIK, NAME

GARUD SÚNIL RAMESH DECLARE THAT MY NAME CHANGED SUVARNA (OLD NAME) TO SUVARNA SUNIL GARUD (PROPOSED NEW NAME) VIDE CL- 701 AFFIDAVIT NO. CU898707.

I EX. SERVICEMAN NO 2799456X, RANK- EX. L/NAIK, NAME GARUD IIL RAMESH DECLARE THA DAUGHTLER'S NAME CHANGED SUNII KALYANI (OLD NAME) TO KALYANI SUNIL GARUD & SHRAVANI (OLD NAME) TO SHRAVANI SUNIL GARUD (PRPOSED NEW NAME) VIDI AFFIDAVIT NO. CU898706. CL- 801

I, TYRONE FELIX ALFRED DSOUZA HAVE CHANGED MY NAME AI FRED TYRONE GERALD PER MAHARASHTRA DSOUZA NO. (M- 24329542) DATED JANUARY CL- 999

जाहीर सूचना

कपया लक्षात घ्या की, श्री. प्रसन सिन्हा हे . फ्लॅट क्रमांक ५, पहिला मजला, सी विंग, विजय विहार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्रमांक ३सी, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ हे श्री. नरेश दौलतराम मोटवानी यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर फ्लॅटच्या संदर्भात कडे हरकती/दावे अथवा हक्क, नामाधिकार व स्वारस्य असल्यास, त्यांनी सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे हरकती/दावे असल्यास हेतुपुरस्सर मागे घेतलेले, त्यागलेले मानले जातील.

वकील विजय हिरेमठ १०८, सेक्सारिया चेंबर्स, नागिंदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई ४००००१

सूचना

सचना याद्वारे सर्वसामान्य जनतेस देण्यात येते की, माझे अशिल श्री. सिद्धांत भालचंद्र वझे यांनी अनु. क्र. व्हीएसआय-५-६६५३-२०१९ अंतर्गत २०-०८-२०१९ रोजी नोंदणीकृत १९-०८-२०१९ दिनांकित विक्रीचा करार आणि अनु. क्र. व्हीएसआय-५-६६५२-२०१९ अंतर्गत २०-०८-२०१९ रोजी नोंदणीकृत १९-०८-२०१९ दिनांकित विक्रीचा करार मार्फत दुकान क्र. १ व २, तळ मजला इमारत क्र. ए२, व्हीवा सिटी, बोळींज अगाशी रोड, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१३०३ खरेदी केले होते जे युनियन बँक ऑफ इंडिया, सांताक्रूझ पश्चिम शाखेमध्ये तारण ठेवले होते.

यनियन बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या १०-०१-२०२५ रोजी च्या पत्रानसार व्यवसाय कर्ज खाते बंद करण्यात आले आहे, परंतु मूळ दस्तावेज शाखेमध्ये सापडत नाही आणि असे दिसते की मूळ दस्तऐवज हरवले आहे.

जर कोणी संदर मालमत्तेबाबत कोणताही दावा करत असेल, तर तो या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर आमच्या कार्यालयात नोंद्वावा अन्यथा दावा, जर कोणताही असेल, तो त्यागलेला मानला जाईल. तारीख : १७-०१-२०२५

ठिकाण : मुंबई सही/-वकील के. एम. मिश्रा (उच्च न्यायालय वकील) ए/३७, दुकान क्र. ३, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व),

ठाणे ४०११०७.

जाहीर सूचना

आम्ही, मे. मॅग्नम लॅंड रिअल्टर्स प्रामान्य जनतेस कळवू इच्छितो की, महाराष्ट्र गसनाच्या, पर्यावरण विभागाअंतर्गत, पर्यावरण आघार ल्यांकन प्राधिकरण (SEIAA) यांच्याकडन भायखळ . वेभाग सी.एस. क्र. १९६३, पैस स्ट्रीट, भोयखळा, य नायटेड इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप सोसायर्ट नमिटेड" येथील पनर्विकास निवसी बांधकाम यावसायिक प्रकल्पाच्या बांधकामासाठी पर्यावर अनुमती मंजुरी देण्यात आली होती. सदरचे पर्यावः अनुमती पत्र क्र. EC24C3801MH5103185N प्रकरण क्र. SIA/MH/INFRA2/457711/2024 देनांक ०३ जानेवारी, २०२५ हे केंद्रिय पर्यावरण व वन ांत्रालय, नवी दिल्ली यांच्या परिवेष (https://parivesh.nic.in/) या संकेतस्थळाव

सही/ मे. मॅग्नम लॅंड रिअल्टर्स एलएलपी. स्थळ : मुंबई दिनांक : १८/०१/२०२५

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे सोपारा, ता वसई, जि पालघर, येथील गावठा जमिन मिळकतीवर श्री दिलीप मोरेशवर वडव ह्यांचे राहते घर(जना मालमत्ता कं.६४), नवीन ालमत्ता कं . NL32/64, विभाग कं . सोपारा-क्षेत्र - ९०० चौ फुट, (वसई - विरार शह महानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा . सोपारा नालासोपारा (प .), ४०१ २०३, ता . वसई, जि पालघर; असे असून सदर घर आणि बरासभोवतालची जागा ह्यांस चर्तुःसिम पुढीलप्रमाणे पुर्वेस - गावातील मुख्य रस्ता-डॉ तमेळ मार्ग, पश्चिमेस - घरामध्ये असलेले पक्क्य कुंपणासहित मोकळे आवार व त्यापलीकडे सरकार नमीन, दक्षिणेस-घरालगत अरूंद गल्ली अस-त्यापलीकडे डॉ समेळ ह्यांची मिळकत उत्तरेस नामाईक भिंतीसह असलेली श्री राजा ह्यांच मेळकत आहे . सदर घर मिळकत सुमारे १०० वर्ष पर्वीचे कक्क्या भिंतीचे वरती कौलारू छप्पर असलेल घर आहे. सदर घर मिळकत आणि त्य तभोवतालाची मोकळी जागा निर्विवाद वोजाविरहित असल्याचा भरवसा देऊन आमच अशिलांना विकण्याचा व्यवहार चालु केला आहे तरी सदर मिळकती सबंधाने कोणाहीक हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, कुळ, बक्षिसपत्र गटप, वारसाहक्क, मृत्यूपत्र, पोटगी, वोजा, कोट वे दावे / निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्क कळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दष्टीने विधीगाहः उ ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ११ देवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासक आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यग शवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपा (प .), ता . वसई, जि . पालघर, येथे सादर केर्ल पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व इरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आल

दिनांक ३१८ /०१ /२०२५ पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड · वेन्सन विल्यम पे

आहे असे समजुन पुढील खरेदी व्यवहार पुर्ण केल

जाईल, ही नोंद घ्यावी .

मुंबई येथील लघु वाद न्यायालयातील आर.ए.डी. वाद क्र. ८९८ सन २०१९ मधील

छोटालाल भाईचंद शेठ

वय आणि पेशा: माहीती नाही २. इस्माईल अहमद मुल्ला वय आणि पेशा: माहीती नाही. ३. फकीर अहमद मुल्ला, वय आणि पेशा: माहीती नाही. ४. करीन अहमद मुल्ला, वय आणि पेशा: माहीती नाही. .. मुसेजी अहमद मुल्ला, वय आणि पेशा: माहीती नाही. सर्व प्रौढ, भारतीय रहीवासी, ज्यांचे

ज्याअथीं, उपरिनामित अपीलकर्ते/(मूळ वादींनी सीएस क्र. १६४७ माहीम विभाग ७४/७४ बी, गोखले रोड, दादर, मुंबई-४०००२८ येथे स्थित चंदन मॅन्शन/मुल्ला मॅन्शन नावाच्या इमारतीच्या तळ मजल्यावरील खोली क्र. १६ ह्या वादग्रस्त जागेच्या संबंधात उत्तरवादी/मूळ प्रतिवादी विरुध्द वरील अपील दाखल करून त्यात विनंती केली की, ह्या नामदार न्यायालयाने कुपा करून आर.ए.डी. वाद क्र ८९८/२०१९ च्या नोंदी आणि कार्यवाही मागवून घ्याव्यात आणि त्याची वैधता कायदेशीरपणा तपासल्यावर अपीलाच्या सुनावणी व अंतिम निकालापर्यंत क्षोभित न्यायनिर्णय आणि हकूमास स्थगिती द्यावी आणि आर.ए.डी. वांद्र क्र. ८९८ सन २०१९ मधील २०/११/२०२१ रोजी नामदार न्यायचौकशी न्यायालयाने पारित केलेला क्षोभित न्यायनिर्णय आणि हुकूम रद्द करून बाजूस ठेवावा आणि अपील मेमोमध्ये विनंती केल्याप्रमाणे अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी वरील वादात हुकूम द्यावेत.

आणि ज्याअर्थी, सदर अपील २९ जानेवारी, २०२२ रोजी दाखल करून घेतले आणि उत्तरवादींना सूचना जारी करण्याचे आदेश दिले. सदर आदेशानुसार, याद्वारे ही सूचना तुम्हाला देण्यात येते की, तुम्ही याद्वारे आदेशासाठी न्यायालयासमोर प्रकरण मांडले जाईल त्या २० जानेवारी,२०२४ रोजी स. ११ वा. किंवा त्यानंतर व्यक्तीश: किंवा रितसर निर्देश दिलेल्या विकलामार्फत न्यायालय खोली क्र. ५, २रा मजला, जुनी इमारत, लघु वाद न्यायालय, एल. टी. मार्ग, मुंबई-४००००२ मधील पीठासीन सन्माननीय अपीलीय खंडपीठासमोर हजर राहून उपरिनामित अपीलकर्त्यांनी ज्यासाठी विनंती केली त्या आदेशांना का जारी करू नये त्याची कारणे दाखवणे आवश्यक आहे. जर तुम्ही वरीलप्रमाणे हजर होऊन कारणे दाखवली नाहीत तर, हे न्यायालय अपीलकर्त्यांच्या विनंती प्रमाणे आदेश किंवा ह्या प्रकरणी

सदर अपील मेमोची प्रत तुम्हाला ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ५ मधून मिळू शकेल.

न्यायालयास योग्य आणि वाजवी वाटतील

तसे आदेश जारी करेल.

७ डिसेंबर, २०२४ रोजी दिले. सही/-प्रबंधक

दिनांकीत 18 जानेवारी, 2025

न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या

CONFIDENCE FUTURISTIC ENERGETECH LIMITED

(Formerly known as GLOBAL INDUSTRIAL RESOURCES LIMITED) REG OFF: OFFICE 419, PLOT-71 THANE, NAVI MUMBAI, THANE MUMBAI-400703 CORP OFFICE: CONFIDENCE TOWER, 34A, CENTRAL BAZAR ROAD, RAMDASPETH,

NAGPUR - 440010 CIN: L74110MH1985PLC386541 I email: pritybhabhra@confidencegroup.co

NOTICE CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF CONFIDENCE FUTURISTIC ENERGETECH LIMITED TO BE HELD ON 28[™] JANUARY, 2025 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY.

Shareholders of Confidence Futuristic Energetech Limited are requested to take note o the following corrections regarding the Notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) scheduled for Tuesday, January 28, 2025, which was circulated or January 06, 2025 through mail:

. In Explanatory Statement ITEM NO. 3, – Point h)Table sr no 23, the shareholding o Vikas Arora as of December 27th December, 2024, should be read as 0.00, 0.00% (previously shown as 27, 0.01%) and the Post-issue shareholding should be read

as 25000, 0.09% (previously shown as 25027, 0.09%). In Explanatory Statement ITEM NO. 3, - Point h) Table total, the Pre-issue shareholding as of December 27, 2024, should be 25,000 and the Post-issue shareholding should be 3,666,000 (previously shown as 25,027 and 3,666,027

Thanking You,

For CONFIDENCE FUTURISTIC ENERGETECH LIMITED Nitin Khara Managing Director

DIN-01670977

Place:Mumbai Date: 18.01.2025

> दी नॅशनल को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नंद. आणि अँड. कार्यालयः २१४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पाँईट, मुंबई-२१. **वसुली विभाग:** प्लॉट क्र-८/सी, सेक्टर-१३, १ला मजला, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प)-४१०२०६.

फोन क्र. ०२२-२७४५८६२८ ईमेल पत्ता : recovery@ncbmumbai.com

कब्जा नि विक्री सूचना

(नियम-८(१)अन्वये) (स्थावर मिळकतीकरिता)

, तस्वाक्षरीकारांनी **दि नॅशनल को–ऑपरेटिव्ह बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रबशन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एप्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा प्रापर करुन सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत **रु. ७९,२७,९०६ (रुपये एकोणऐंशी लाख सत्तावीस हजार नऊशे स**ह **गत्र)** अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी **ओडी–५९ करिता** मिळकतीचे मालक आणि **कर्जदार मे. आर्य**न सी फुड़स चे मालक. श्री. संजय बबन रोहोकले आणि हमीदार :१. श्री. दत्तात्रय रामभाऊ शेळके, २. प्रकाश नान **लके आणि ३. विजयकुमार बबन रोहोकले** यांना बोलाविण्यासाठी दिनांक २८/१०/२०२४ रोजीची संद. क्र एनसीबी/एचओ/आरईसी/१७५/२०२४-२५ मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यास कस्त् केली आहे, म्हणुन त्याता/तिला/त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला स्वना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी १७ **जानेवारी २०२५** रोजी सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नेयमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्ज घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीच व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा रक्कम **३१.१२.२०२४ रोजीप्रमाणे रु** ८२,५५,९२२.०० आणि ९१.०१.२०२५ **पासून** पुढील व्याज आणि खर्च या रकमेकिरता **दि नॅशनल को –ऑपरेटिव्ह बँक** लि. च्या प्रभाराच्या अधीन राहील.

स्थावर मिलकतीचे सर्व भाग आणि विभाग यांचे वर्णनः) स्थावर मिळकत प्लॅट क्र. -२०२, २रा मजला, सी-विंग, ओम साई दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (सागर रेसिडेन्सी), प्लॉट क्र.-९८ आणि ९९, सेक्टर-२७, नेरूळ, नवी मुंबई ४००७०६, मोज ५१२ चौ. फू.चटई क्षेत्र

२) फ्लॅट क्र.-१०, २रा मजला, इमारत क्र. -३४, हावरे-कारेकर्स निसर्ग सीएचएस लि. पडघे, तालका-पनवेल, मोजमापि ४८५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र ४०५ चौ. फू. चटई समतुल्य. ३० दिवसांची सांविधिक सूचना

३० (दबसाचा सावाधक सूचना वरील नमूट कर्जदार आणि हमीदार यांना ज्याज आणि प्रभारांसह रु. ८२,६५,९२२.०० (रुपये क्याएँगी लाख पंचावत्र हजा नक्जो बावीस मात्र) सह व्याज आणि प्रभार ची रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५)(डी) आणि ९ च्या तरतुर्दीनुसार सदर सूचनेच्या प्रसिष्टी तारखेपासून ३० दिवसांच्या समामीनंतर गहाण मिळकत विकण्यात येईल.

(श्री. बाळासाहेब के. पांढरकर) प्राधिकृत अधिकारी, दि नॅशनल को-ऑप. बँक लि. करिता, मुंबई

जाहीर सूचना

आमच्या अशिलांच्या सचनेवरून याद्वारे आम्ही नोटीस देत आहोत की आर्म्ह

(i) श्रीमती सुजला प्रीतम पाठारे (पूर्वाश्रमीच्या सुजला रामकृष्ण चितळे), राहणार, रूम

(ii) श्री. संदीप रामकृष्ण चितळे, राहणार, 112, दादर सिल्व्हर बीच अपार्टमेंट, जांभेकर

महाराज पथ, दादर (पश्चिम), मुंबई– 400 028, आणि (iii) **श्री. हर्षद रामकृष्ण चितळे**,

राहणार, 1601, मातोश्री पर्ल, एस. कीर रोड, माहीम (पश्चिम), मुंबई– 400 016, हे स्व

श्रीमती वसुंधरा रामकृष्ण चितळे (यापुढे **''भाडेपट्टेदार''** म्हणून संदर्भित) यांच्या

मालकीच्या मालमत्तेच्या संदर्भात, अधिक स्पष्टपणे **पहिल्या अनुसूचीमध्ये** अधिक स्पष्टपणे

वर्णन केल्यानुसार (यापुढे ''मालमत्ता'' म्हणून संदर्भित) त्यांचे कायदेशीर वारस आणि

13 जुलै 1979 रोजी भाडेपट्टेदार आणि श्रीमती शिल्पा खंडेराव जोशी आणि

स्व. खंडेराव जोशी यांच्याद्वारे आणि दरम्यान झालेल्या करारानुसार, भाडेपट्टेदारांनी

श्रीमती शिल्पा खंडेराव जोशी आणि स्व. खंडेराव जोशी यांच्या नाव मालमत्तेचा ताबा

दिला. त्यानुसार, मालमत्ता श्रीमती शिल्पा खंडेराव जोशी आणि स्व. खंडेराव जोशी

यांच्या कायदेशीर वारसांच्या ताब्यात आहे, म्हणजेचः (i) श्री मंदार खंडेराव जोशी

आम्हाला कळविण्यात आले आहे की शिवतीर्थ (पूर्वी वेणू निनाद म्हणून ओळखले

जाणारे) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत चार अपार्टमेंट मालक, पाच निवासी

सदनिका आणि दोन गॅरेज मालक आहेत, जे मालमत्तेचा एक भाग आहेत. अपार्टमेंट

मालक, भाडेकरू, गॅरेज मालकांची नावे आणि त्यांच्या व्यवसायातील/ताब्यात

असलेल्या संबंधित अपार्टमेंट/निवासी सदनिका/गॅरेजची नावे येथे दिलेल्या दुसऱ्या

सदर मालमत्ता (किंवा तिचा कोणताही हिस्सा) वाटप, विक्री, हस्तांतरण, बेचनपत्र

गहाणवट, कब्जा, बिक्षसी, विश्वस्त हक्क, वारसा हक्क, ताबा, भाडेकरार

उप-भाडेकरार, ताब्यात ठेवण्याचा कायदेशीर हक्क, परवाना, भाडेकरार, देखभाल

वहिवाट, अदलाबदल आणि/किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा

खाली सही करणाऱ्यांकडे त्यांच्या 402, 4था मजला, कॉमर्स हाऊस, 140

नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई– 400 001 येथील कार्यालयात ही जाहिरात

प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 10 (दहा) दिवसाच्या आत कळविली पाहिजे, अन्यथा

अशा प्रकारचे दावे, अथवा हरकती, जर काही असल्याच तर, सर्व हेतू आणि

हेतूसाठी त्या माफ करण्यात आणि/किंवा सोडून देण्यात आल्या आहेत असे

दस्तऐवजांच्या प्रतींसह ही बाब

कायदेशीर प्रतिनिधी आहेत का म्हणून चौकशी करत आहोत

आणि (ii) श्रीमती मृणाल आनंद दानी.

अनुसूचीमध्ये अधिक स्पष्टपणे नमूद केली आहेत.

सर्व व्यक्तींनी पष्टीकारक

समजण्यात येईल.

303, यशोवन, टी. एच. कटारिया मार्ग, माहीम, मुंबई- 400 016,

आर.अपील क्र. २५ सन २०२२

वय ६३ वर्षे. पेशा : व्यवसाय, ज्यांच्या व्यवसायाचे ठिकाण - खोली क्र. १६,तळ मजला, चंदन मॅन्शन, हे सुध्दा नाव आहे - मुल्ला मॅन्शन, ७४/७४ बी, गोखले रोड, दादर, मुंबई-२८.

मूळ वादी

१. इब्राहीम अहमद मुल्ला

कार्यालय आहे - द्वारा - ए. एफ. मणियार, ३५, मस्जीद स्ट्रीट, मुंबई-४००००३.

उपरिनामित उत्तरवादी क्र. १ ते ५.

मूळ प्रतिवादी

वरील पहिल्या अनुसूचीचा अर्थ आहे: (मालमत्तेचे वर्णन) मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा आणि एमबी राऊत रोड, शिवाजी पार्क, दाद्र, मुंबई- 400 028 येथील माहीम डिव्हिजनच्या जमीन क्र. 136 शिवाजी पार्क योजनां, माहीम, नवीन सर्वेक्षण क्रमांक 1489 (भाग) कॅडस्ट्रल सर्वेक्षण क्रमांक 1846 असलेला भूखंड आणि ''जी'' वार्ड क्र. 4865(1) येथे स्थित शिवतीर्थ (पूर्वी वेणू निनाद म्हणून ओळखले जाणारे) आणि देवस्थान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीसह 466 वर्ग यार्ड किंवा त्याच्या आसपासच्या

जामनासह 309.04 चारस	माटरया जामनाया तुकडा खालाल गाष्टाना सामित आह
पश्चिमेस किंवा पश्चिमेकडे	डॉ. एम. बी. राऊत मार्ग नामक 40 फूट रुंद रस्ता
उत्तरेस किंवा उत्तरेकडे	शिवाजी पार्क स्कीमचा भूखंड क्र. 137
दक्षिणेस किंवा दक्षिणेकडे	शिवाजी पार्क स्कीमचा भूखंड क्र. 135
पूर्वेस किंवा पूर्वेकडे	शिवाजी पार्क स्कीमचा भूखंड क्र. 173

टसऱ्या अनसचीचा संदर्भ आहे

अनु. क्र. 1 2 3	मजला तळमजला तळमजला तळमजला	सदनिका/भोगवटादारांची नाव श्रीमती सुधा प्रभाकर जोशी श्रीमती विजया मोहन जोशी श्रीमती सीमा शरद जोशी (मृत्यू झाल्यापासून), वर्तमान रहिवासी	सदिनकेचा प्रकार रहिवासी– सदिनका रहिवासी– सदिनका रहिवासी– सदिवका सदिनका	वर्तमान चटई क्षेत्र 130 वर्ग फूट 130 वर्ग फूट 130 वर्ग फूट
2	तळमजला	जोशी श्रीमती विजया मोहन जोशी श्रीमती सीमा शरद जोशी [(मृत्यू झाल्यापासून),	सदनिका रहिवासी– सदनिका रहिवासी–	130 वर्ग फूट
		जोशी श्रीमती सीमा शरद जोशी [(मृत्यू झाल्यापासून),	सदनिका रहिवासी–	
3	तळमजला	जोशी [(मृत्यू झाल्यापासून),		130 वर्ग फूट
		प्रतिभा मोहन जोशी]		
4	तळमजला	श्री शेखर ब. प्रभावळकर	कार्यालय परिसर-मालक	130 वर्ग फूट (जोत्याच्या भागात)
5	पहिला	श्री. गजानन मुझुमदार [(मृत्यू झाल्यापासून), वर्तमान रहिवासी श्वेता आशिष मुझुमदार]	रहिवासी– सदनिका	250 वर्ग फूट
6	पहिला	श्रीमती प्रोतिमा सुकुमार चक्रवर्ती [(मृत्यू झाल्यापासून), वर्तमान रहिवासी स्वप्ना चौधरी]	रहिवासी– सदनिका	250 वर्ग फूट
7	दुसरा	श्रीमती उज्वला एस. सामंत	रहिवासी– मालक	1200 वर्ग फूट
8	तिसरा	श्रीमती वसुधा एल. सामंत	रहिवासी– मालक	1200 वर्ग फूट
9	चौथा आणि पाचवा (भाग)	श्रीमती शिल्पा के. जोशी	रहिवासी– मालक	1357.37 वर्ग फूट
10	मालमत्तेचे आवार	श्रीमती शिल्पा के. जोशी	गॅरेज	200 वर्ग फूट
11	मालमत्तेचे आवार	श्री. गणपत तुकाराम बांदोडकर	गॅरेज	200 वर्ग फूट

प्रधान अंण्ड राव ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स करिता अमित एस. प्रधान

लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप् फायनान्शिअलल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(२) अन्वयं सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंव वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्योज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इं. सदर सचनेच्या

च्या प्राप्ता पासून ६० दिवसात चुकता करण्यासाठा मागणा सूचना जारा कला आह.					
I		कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ	
ı	कर्ज क्र.	सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि	
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार	
1		१) श्री. अजय	०७.११.२०२४	दिनांक:	
ı	३१६०९४२०००००३१, ३१६०९४३००००१३६, ३१६०९४१००००२९७	त्रिभुवंदु नाथवानी	रु. २०,४९,२८५.०४/-	१७-०१-२०२५	
ı		(कर्जदार), २) सौ.	(रुपये वीस लाख	वेळ:	
ı		अलका अजय	एकोणपन्नास हजार दोनशे	स. ११.५० वा.	
		नाथवानी	पंच्याऐंशी आणि चार पैसे	सांकेतिक कब्जा	
		(सह-कर्जदार)	मात्र)		
			०५.११.२०२४ रोजीस		

आणि कल्याण च्या जिल्हा आणि त्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या हददीत येथे स्थित आणि असलेले वसलेले नेपच्यून स्वराज्य च्या सेक्टर २ मध्ये प्रस्तावित बिल्डिंग क्र.बी-१६/बी च्या तळ मजला वर स्थावर मिळकत चे फ्लॅट क्र.००१, मोजमापित ३८७ चौ.फ. चटई क्षेत्र (समतुल्य ते ३५.९५ चौ.मीटर्स) चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध खालीप्रमाणे पूर्वकडेः रस्ता, पश्चिमेकडेः बिल्डिंग १९-ए विंग, दक्षिणेकडेः बिल्डिंग १६-बी विंग, उत्तरेकडेः अंतर्गत रस्ता.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसू केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूट मिळकत/तारण मत्तेचा **कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि नर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहा ьरू नये आणि सदर मिळकत∕तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल

दिनांक : १८.०१.२०२५

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक) <u>गोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा

> जाहीर सूचना तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशिलांच्या वतीने आम्ही, याखार्ल लिहिलेल्या अनुसूची मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेली, सर्व बोजे आणि प्रभारांपासून मुक्त असलेली मालमत्ता, ("**जागा"**) करिता **सौरव सेन,** सध्या राहणार ०२-३१, पार्क एमिली

> कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था समाविष्ट असलेले सर्व व्यक्ती/संस्था यांचा सदर जागा किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री, मालकीहक्क, हस्तांतरण, अभिहस्तांकन भाडेपद्वी, उप-भाडेपद्वी, भाडेकरू, पोट-भाडेकरू, परवाना, भेट, हक्कसोड, देवाणघेवाण कौटुंबिक व्यवस्था, काळजीवाहू आधार, भोगवटा, तांबा, गहाणवट, प्रभार, बोजा, धारणाधिकार वारसा, मृत्युपत्र, उत्तराधिकार, वहिवाट, देखभाल, न्यास, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, न्यायालय/ न्यायाधिकरणाचा आदेश/हूकूम/निर्णय/निवाडा, जप्ती, कंत्राट/करारपत्र या मार्गे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हिस्सा, हक्क, शीर्षक, लाभ, इस्टेट, हितसंबंध, दावा किंवा कोणतीही मागणी असल्यास किंवा तसा दावा करीत असल्यास आणि/किंवा वरील पैकी कशाच्याही आधारे जागेच्या संदर्भातील मूळ शीर्षक दस्तऐवज/जांचा ताबा असल्यास, त्याबाबत निम्नस्वाक्षरीकारांना खाली उल्लेखिलेल्या पत्ता आणि ईमेल आयडीवर सदर प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) देवसांच्या आत, हसदर जागेच्या किंवआ तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भातील त्यांचे हक्क आधारलेले आणि ठामपणे सांगत असलेल्या नोटरीकृत कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरुपात कळविण्याचे सांगण्यात येत आहे. असे न केल्यास असे दावे किंवा आक्षेप किंवा कोणत्याही खरुपाची मागणी, जर असल्यास, सर्व हेतू आणि कारणांकरिता सोडून दिली आणि/किंवा त्याग

(सदर मालमत्तेचे वर्णन

दिनांक १८ जानेवारी, २०२५ **जानी ॲण्ड पारिख** करिता **शर्मन सी. पारिख**, भागीदार ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर्स ३११, दलामल टॉवर, २११, फ्री प्रेस जर्नल मार्ग

ZEEMEDIA

झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

वरळी, मुंबई - ४०००१८, महाराष्ट्र कॉर्पोरेट कार्यालय : एफसी-९, सेक्टर १६ए, नोएडा - २०१ ३०१ (यू. पी.) इ-मल : complianceofficer@zeemedia.com सीआयएन : एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाइट : www.zeemedia.in, दूर. ०१२०-२५११०६४-७३

पोस्टल मतपत्रिकेसंबंधातील माहिती

लागू तरतूदी अंतर्गत, सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") यांच्याद्वारे जारी लागू मार्गदर्शन/परिपत्रके अनुसार **झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड** (''कंपनी'') यांनी टपाली मतदान प्रक्रिया/ मतदान मार्फत ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (''दूरस्थ ई-मतदान'') टपाली मतदान सूचना ''सूचना'') मध्ये मांडलेल्या व्यवसाय पार पाडण्यासाठी सभासदांची मंजुरी साठी प्रस्तावित आहे. जे सर्व सभासदांना मार्फत फक्त ई-मेल मार्फत आयत्यावेळी सभासदांना पाठवले जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा आरटीए किंवा डिपॉझिटरीज सह नोंदणीकृत आहे.

सूचनेच्या प्रतीसह स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र कंपनीची वेबसाईट www.zeemedia.in स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड ची ('बीएसई') www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई') ची <u>www.nseindia.com</u> आणि एनएसडीएल ची <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा

अधिकार दिला आहे. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसंबंधित पध्दत, सूचना आणि अन्य तपशील (ई-मतदाना मार्फत त्यांचे मतदान पार पाडण्याकरिता त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केले नसतील वा प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक असलेले सभासद समाविष्टीत) टपाली मतदान सूचनेचा भाग असेल.

नोंदीकरिता कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट सह व्यवस्था केली आहे.

भागधारक यांनी संबंधित सर्क्युलर्स अनुसार प्रत्यक्ष भागधारक यांना त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नाहीत आणि परिणामी अशांना अहवालाची बजावणी होऊ शकली नाही त्यांनी तात्काळ त्यांचा ईमेल आयडी कंपनीचे रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स अर्थात एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची लिंक https://linkintime.co.in/ emailreg/email_register.html वर क्लिक करावे व त्यानंतर मार्गदर्शन अनुसार नोंदणी प्रक्रियेचे अवलंब करावे. ईमेल आयडी नोंदणीकरण यशस्वी पूर्ण झाल्यावर भागधारक यांनी ई-मतदान सक्षम करण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड सह ई-मतदानाकरिता प्रक्रिया व टपाली मतदान सूचनेची सॉफ्ट प्रत जोडावी. जर कोणत्याही चौंकशीकरिता ई-मेल आयडी नोंदणीकरणाकरिता भागधारक यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी पाठवावे वा ई-मतदान संबंधित चौंकशीकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) evoting@nsdl.co.in वर लेखी पाठवावे.

डिमॅट भागधारक यांच्याकरिता अस्थायी नोंदणीकरण/अद्ययावत करणे: ए) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्सकरिता: जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण करित आहेत आणि ज्यांनी कंपनी सह त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी सह अद्ययावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स कडे

यांच्यासह डिमॅट होल्डिंगजच्या संदर्भात त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी करावे.

मंडळाच्या आदेशाद्वारे **झी मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड** करिता रणजित श्रीवास्तव

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कॅन्डोर टेकटेक्स लिमिटेडसाठी

कब्जा सूचना त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह अ.

		कर्जदार/ सह-कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२) सुचना दिनांक/	दिनांक/वेळ आणि	
•	कर्ज क्र.	हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार	
	३१६०९४२००००३१, ३१६०९४३००००१३६, ३१६०९४१००००२९७	१) श्री. अजय	09.88.2028	दिनांक:	
		त्रिभुवंद् नाथवानी	रु. २०,४९,२८५.०४/-	१७-०१-२०२५	
		(कर्जदार), २) सौ.	(रुपये वीस लाख	वेळ:	
		अलका अजय	एकोणपन्नास हजार दोनशे	स. ११.५० वा.	
		नाथवानी	पंच्याऐंशी आणि चार पैसे	सांकेतिक कब्जा	
		(सह-कर्जदार)	मात्र)		
			०५.११.२०२४ रोजीस		
	तारण मनेचे वर्णन : गाव आंबिवली तालका कल्याण आणि जिल्हा ठाणे नोंटणीकत उप जिल्हा				

ठिकाण : ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी

बंगलुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅंडिस अल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम- ४००६१०

FEDERAL BANK

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग-मुंबई विभाग

दी फेडरल बँक लिमिटेड, लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ई-मेल : mumlcrd@federalbank.co.in

दूरध्वनी क्र.: ०२२ २२०२२५४८/२२०२८४२७

(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या

सीआयएन: एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८, वेबसाईट: www.federalbank.com सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

विक्रीसाठी विक्री सूचना प्तर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही दी फेडरल बँक लि. (तारण धनको) कडे गहाण /प्रभारित आहे. जिचा प्रत्यक्ष कब्जा दी फेडरल बँक लि. (तारण धनको) च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **श्री. लक्ष्मण महादेव चव्हाण आणि श्रीमती सुरेख** लक्ष्मण चव्हाण यांचेकडून दि फेडरल बँक लि. (तारण धनको) ला थकीत १२.०४.२०१५ रोजीस रु. १७,६८,६४५.८१/- (रुपये सतरा लाख अडुसष्ट हजार आणि सहाशे पंचेचाळीस आणि पैसे एक्याऐंशी मात्र) (सन्माननीय न्यायालय डीआरटी ॥ मुंबई यांच्यापुढे १३–०४–२०१५ रोजी सादर ओए क्र टीए/१११७/२०१६ साठी दावा रक्कम म्हणून) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, सदर ओए दाखल केल्यानंतर विविध तारखेला प्राप्त रु १०,००,०००.०० ही रक्कम वजा करून सह त्यावरील पुढील व्याज, प्रभार आणि परिव्ययच्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने २८.०२.२०२५ रोजी विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. ६६,५८,०००/- (रुपये सहासष्ट लाख अट्टावन्न हजार मात्र) राहील आणि इसारा अनामत रक्कम रु. ६,६५,८००/- (रुपये सहा लाख पासष्ट हजार आठशे मात्र)

तारण मिळकतीचे वर्णन राम बाग, एस. व्ही. रोड लगत, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ स्थित हिमालय स्कूल जवळ, सीटीएस क्र. ५४ धारक ''बोरिवली कैलाश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतलि इमारत क्र. २ च्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १७

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया दी फेडरल बँक लि. ची वेबसाईट म्हणजेच https://www.federalbank.co.in/web/guest/tender-notices मध्ये दिलेल्या लिंकच संदर्भ घ्यावा.

दी फेडरल बँक लि. करिता श्री. लेसिन सी

दिनांक: १७/०१/२०२५

महास्यक उपाध्यथ । आणि विभाग प्रमुख (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी

कॅन्डोर टेकटेक्स लिमिटेड

(पर्वीचे नाव चांद्रनी टेक्सटाईल्स इंजिनियरिंग इंडस्टीज लिमिटेड) मुंबई-४०००३०, महाराष्ट्र, भारत, कार्यालय क्र.: ०२२-२४९५०३२८; मोबाईल क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१, ई–मेल: jrgroup@jrmehta.com; sales@cteil.com. सीआयएन: एल२५२०९एमएच१९८६मीएलसी०४०११९

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

ही सूचना दिली जाते की, कॅन्डोर टेकटेक्स लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची विशेष पर्वसाधारण सभा (ईजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५ रोजी द. ३.०० वा. ईजीएम सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी **घेण्यात येणार आहे.** कंपनीने ईजीएम बोलविणारी १५ जानेवारी. २०२५ दिनांकित सूचनेमधील कामकाज करण्यासाठी सर्वसामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० ०/२०२० दिनांक एप्रिल ८, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ०५, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, ०२०; ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२० आणि ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२० आणि परिपत्रक क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि सर्वसामान्य परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक डिसेंबर २८, २०२२ आणि परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक सप्टेंबर २५, २०२३ आणि परिपत्रक क्र. ०९/२०२४ दिनांक सप्टेंबर १९, २०२४ मार्फत एमससीए द्वारे जारी केलेले परिपत्रक आणि सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नेयमावली, २०१५ (''सेबी लिस्टिंग नियमावली'') सह वाचता घेतलेली सेबी परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक मे १२, २०२० सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक जानेवारी १५. २०२१ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक जानेवारी ५. २०२३ च्या अनुपालनात कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या ई-मेल पत्त्यांसह नोंदणीकृत अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे **१७ फेब्रुवारी, २०२५ रोजीस ईजीएम बोलविणारी सूचना कंपनीने** पाठवली आहे. ईजीएम बोलविणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर https://www.cteil.com/ वर, बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ <u>http://www.bseindia.com</u> आणि मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर <u>www.msei.in.</u> आणि पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. https://evoting.purvashare.com/ वर उपलब्ध आहे.

कायद्याच्या कलम १०८ आणि सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन ४४ नुसार, सदस्यांना ईजीएम बोलावणाऱ्या सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') द्वारे मतदान करण्याची सुविधा पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. ने पुरवली आहे. सदस्यांचे मतदानाचे हक्क **सोमवार ०३ फेब्रुवारी, २०२५** रोजीस ("कट-ऑफ तारीख" त्यांच्याकडील कंपनीच्या पूर्णपणे भरलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

दरस्थ ई-व्होटिंग कालावधी शुक्रवार, ०७ फेब्रुवारी, २०२५ (०९.०० वा. स. भाप्रवे.) पासून सुरू होईल आणि (रविवार) ०९ फेब्रुवारी, २०२५ (संध्या. ५.०० वा. भाप्रवे.) समाप्त होईल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान करू शकतात. त्यानंतर, पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम करेल. जे सदस्य ईजीएम मध्ये सामील होतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-व्होटिंगदारे ठरावांवर मतदान केलेले नाही आणि ज्यांना त्यास प्रतिबंध नाही. ते ईजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील. ज्यांनी ईजीएमपूर्वी ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे, त्यांनी ईजीएम मध्ये हजर/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक नसेल

ज्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ई-व्होटिंग साठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी आणि त्यांचे ई-मेल आयडी नोंदविण्यासाठी आवश्यक तपशील आणि कागदपत्रे कंपनीच्या ई-मेल ID: <u>compliance@cteil.com.</u> किंवा आरटीए ई-मेल ID: <u>support@pur-</u> vashare.com. वर पाठवावीत.

मे. एस पी के जी अँड कंपनी एलएलपी, चार्टर्ड अकाउंटंट्स, मुंबई (एफआरएन: डब्लु १००२३५) यांची ''दूरस्थ ई-व्होटिंग'' प्रक्रिया आणि ईजीएम मध्ये मतदानास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परिनिरिक्षकाच्या अहवालासह घोषित निकाल कंपनीच्या संकेतस्थळावर https://www.cteil.com. तसेच

पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. च्या संकेतस्थळावर https://evoting.purvashare.com/ वर

टाकले जाईल. निकाल घोषित झाल्यावर त्वरित अध्यक्ष किंवा त्यांच्या लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने

कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स मिळविले असल्यास आणि कंपनीचा सदस्य झाल्यास, कंपनीने ई-मेलद्वारे सूचना पाठवल्यानंतर, आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स ठेवले असल्यास, त्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी <u>investorsupport@purvashare.com/</u> वर विनंती पाठवावी. तथापि, जर त्यांची पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लिमिटेड सोबत ई-व्होटिंगसाठी नोंदणी झालेली असेल, तर ते त्यांच्या विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून मतदान करू शकतात. ई-व्होटिंगसंबंधित कोणत्याही शंकांसाठी, सदस्य https://evoting.purvashare.com/ वर हेल्प . सेक्शन अंतर्गत उपलब्ध ''वारंवार विचारले जाणारे प्रश्न'' (''एफएक्यु'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात, किंवा ०२२ ४९७० ०१३८, ०२२ ३५२२ ००५६ / आणि ८८५०४२५७०३, ई-मेल: <u>investorsupport@purvashare.com/</u> वर संपर्क साधावा

तारीख: १७ जानेवारी, २०२५

जाहीर करण्यात येईल.

स्थान: मुंबई

जयेश रमणिकलाल मेहता व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००१९३०२९ रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००३ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २५.१०.२०२४ रोजी मागर्ण सूचना जारी करून रोजी कायदेशीर वारस**?. श्रीमती. राजूबाई प्रभू भिसे २. श्रीम. कौशल्या** दशरथ भिसे ३. श्रीम. नीता संजय थोरात (कु. नीता दशरथ भिसे) ४. श्री. नितीन दशरथ भिसे (कायदेशीर वारस व हमीदार) ५. श्रीम. सीमा दशरथ भिसे ६. कर्जदार मयत श्री दशरथ

केनरा बैंक Canara Bank 🖇

विलेपार्ले पूर्व (००२२४) शाखा मुंबई पोस्ट बॉक्स क्र. ६८६९, दुर्गा निवास, ८८ नेहरू रोड विलेपार्ले पूर्व, विलेपार्ले

(पूर्व) एस. ओ. ४०००५७ ईमेल आयडी cb0224@canarabnank.com

संपर्क क्र. ९१९७३६७११९२४, ८६५५९६३२९५

कब्जा सूचना (कलम १३(४))

(स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी: निम्नस्वाक्षरीकर्ता हे **कॅनरा बँकेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड

तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा न्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वरं

प्रभू भिसे यांचे श्री साई दशरथ भिसे, मे. साईदीप एंटरप्रायझेसचे मालक यांना सूचनेतील नमूद

रक्रम रु. २१/१०/२०२४ रोजी १,६०,९५,२५३.५८ (रुपये एक करोड साठ लाख

पंच्याण्णव हजार दोनशे त्रेप्पन आणि अञ्चावण्ण पैसे मात्र) या रकमेची परतफेड सदर सचना

प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१५ जानेवारी, २०२५** रोजी घेतला आहे. वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार कॅनरा बँक. रु. २१/१०/२०२४

रोजी १,६०,९५,२५३.५८ (रुपये एक करोड साठ लाख पंच्याण्णव हजार दोनशे त्रेप्पन आणि अञ्चावण्ण पैसे मात्र) त्यावरील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील. तारणमत्तांच्या भरणासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३ (८) अन्वये कर्जदारांचे लक्ष

सर्वे क्र. ९३ आणि अन्य हिस्सा क्र. २, गाव-डडोंगरे, रुस्तमजी ग्लोबल सीटी, विरार (पश्चिम) तालुका वसई, जिल्हा-पालघर ४०१३०३ येथे स्थित एकता पार्क्सव्हिले कॉम्पलेक्स मधील लिंकन पार्क अशा ज्ञात इमारतीच्या एफ विंग, १२ वा मजला, निवासी फ्लॅट क्र. १२०६. सिक्युरिटी इंटरेस्ट आयडी ४०००१५३१९७६३ सेर्सई ॲसेट आयडी २०००१५२८६४५५

दिनांक: १६.०१.२०२५ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई कॅनरा बँक

सही/

. सेंगापूर, २२८४९३ **("मालक")** यांच्या हक्क, शीर्षक आणि हितसंबंधाची चौकशी करीत आहोत

वरील उल्लेखित अनुसूची

मेडल इन्कम ग्रुप को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (वांद्रे पूर्व) ग्रुप IV लि. द्वारे पारित दिनांक रप्रिल, २०२२ रोजीच्या भाग प्रमाणपत्र क्र. ३९६ अन्वये डिस्टिंक्टिव्ह क्र. १७७१ ते १७८० (दोन्ही समाविष्ट) धारण केलेले रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) चे सर्व १० (दहा) पूर्णतः भरणा केलेले ममभाग आणि त्यासह नानासाहेब धर्माधिकारी रोड, एमआयजी क्लबजवळ, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ येथे स्थित गाव वांद्रे, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचा सीटीएस क. ६४८, ६४८ (१ ते ६) धारण केलेल्या आणि मोजमाप १५,४४५.०८ चौ.मी. जमिनीच्या सं खंड आणि तुकड्यांवर उभ्या 'रुस्तमजी सीझन्स - विंग बी' या इमारतीच्या २ ऱ्या मजल्याववील निवासी जागा क्र. बी-२०१, मोजमाप अदमासे १,३७१ चौरस फूट मोफा कार्पेट क्षेत्रफळ समतूल्ख १,४१४.५० चौ.फू. रेरा कार्पेट क्षेत्रफळ आणि ईबीव्हीटी क्षेत्रफळ ४९.३० चौ.फू. चा अनन्य वापर ताबा आणि भोगवटा आणि खालच्या तळघरामधील २ (दोन) कार पार्किंग जागा म्हणजेच कार पार्किंग जागा क्र. २०८ आणि २०३ **("कार पार्किंग जांगा"**) वापराचे अनन्य अधिकार समाविष्ट असलेले सर्व हक्क, शीर्षक आणि हितसंबंध.

नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ईमेलः sherman.parikh@jplaw.in

नोंदणीकृत कार्यालय : १३५, काँटेनेंटल बिल्डिंग, २ रा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड,

कंपनी कायदा, २०१३ च्या जर काही असल्यास अनुच्छेद १०८ व ११० व अन्य सर्व

कंपनीने त्यांच्या सभासदांना फक्त ईलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे हक्क बजावण्याकरिता

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेमार्फत समभाग होण्याकरिता ज्या सभासदांना सदर सूचनेची पाठवणी होऊ शकले नाही, कंपनीने संबंधित परिपत्रकेच्या अटीनुसार ई-मेल पत्त्यांच्या

१.) तात्काळ नोंदणीकरणाकरिता :

आवश्यक दस्तावेजांसह रितसर भरलेले आणि सही केलेले प्रपत्र आयएसआर-१ सादर करून त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करावे. बी) **ईलट्रॉनिक स्वरूपात शेअर्स करिता:** सभासदांना विनंती आहे की, डीपीज द्वारे विहित प्रक्रिया पालन करून त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

तिकाण : नोएडा दिनांक : जानेवारी १७, २०२५ सभासदत्व क्र. ए१८५७७